

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०२२

सन २०२२-२३ च्या पुरवणी मागण्यांवरील

माननीय अध्यक्षानी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी

सोमवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२२

नगर विकास विभाग

कपात सूचनांची एकूण संख्या - ६९

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
			<p>पूरक मागणी क्रमांक: एफ-२ मुख्य लेखाशीर्ष: २०५३, जिल्हा प्रशासन बाब क्रमांक: ५६, रूपये:- ४,४४,००,०००/- श्री. संजय जगताप</p>
(१)	४४२३	१०	<p>पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली तालुक्यातील बराचसा भाग हा पीएमआरडीए समाविष्ट असून या भागांमध्ये गावठाण व बाहेर ग्रामपंचायतीमध्ये मागील काही वर्षांपासून नोंदी असलेल्या मिळकती मिळकत धारक आपआपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या अथवा नूतनीकरण करित आहेत. परंतु पीएमआरडीए सध्या सदर बांधकामांच्या नोंदी घेत नसल्याचे समजते. वास्तविक त्यांनी ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डच्या आधारे अथवा ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात घेऊन माहिती जमा करणे आवश्यक आहे. तसेच दस्तऐवजांचे स्कॅनिंग करावे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>श्री. चेतन तुपे</p>
(२)	४३६२	१०	<p>नागरी कमाल जमीन धारणा कायदा कार्यालयातील अभिलेखांचे जतन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाला सुसज्य रेकॉर्ड रूम साठी जागा आणि वाळवी प्रतिबंधक यंत्रणा स्थापित करण्याची आवश्यकता आणि त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p>पूरक मागणी क्रमांक: एफ-२ मुख्य लेखाशीर्ष: २२१७, नगरविकास बाब क्रमांक: ५७, रूपये:- ८,४०,३४,००,०००/- अॅड. अशोक पवार</p>
(३)	४४५२	१०	<p>पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडा हा पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास न करताच चुकीच्या पध्दतीने आरक्षण टाकल असल्याचं आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असणे, परंतु शासनाकडून याबाबत कोणतीही चौकशी न होणे, त्यामुळे शासनप्रती शेतकऱ्यांच्या मनात नाराजीचे वातावरण असणे, याबाबत गैरसोय दुर करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
(४)	४४५४	१०	शिरूर - हवेली तालुक्यातील (जि.पुणे) नगरपरीषदा व नगरपालीकांमध्ये कोविड-19 संसर्गाच्या साथीत कर्तव्य बजावताना कोरोना संसर्गामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य न मिळणे, परंतु शासनाकडून याबाबत कोणतीही चौकशी न होणे, त्यामुळे शासनप्रती कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांच्या मनात नाराजीचे वातावरण असणे, याबाबत तातडीने सानुग्रह अनुदान अदा करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. श्री. छगन भुजबळ
(५)	४२७४	१०	महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने दि. १ जानेवारी, १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले गेले असणे, ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने दि. २१ फेब्रुवारी, २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला असणे, भिडेवाड्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने मुलींची शाळा सुरु करण्याचा दि. २७ नोव्हेंबर, २०२१ रोजी मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी निर्णय घेतलेला असणे, तसेच महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी माहे मार्च, २०२२ च्या अधिवेशनातसुद्धा निर्णय झालेला असणे, भिडेवाडा पुणे ही ऐतिहासिक वास्तू राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. श्री. अस्लम शेख
(६)	४३०९	१०	मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम येथील इर्नॉर्विट मॉलच्या शेजारील रुस्तमजी इलेन्झा टॉवर जवळील भूखंड सार्वजनिक वाहनतळासाठी आरक्षित असून त्याठिकाणी वाहन तळ अद्याप झाला नसणे, सार्वजनिक वाहनतळ असे हस्तांतरित करण्याची आवश्यकता असणे, म.न.पा.ने तातडीने भूखंड हस्तांतरित करणे, वाहन तळाअभावी वाहतूक कोंडी निर्माण होत असणे, संबंधित अधिकाऱ्याकडे अधिकाऱ्यांनी याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी स्थानिक रहिवाशांत निर्माण झालेला तीव्र असंतोष, वाहनतळ उभारण्याच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(७)	४३१०	१०	मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील उद्याने, बगीचे इत्यादीच्या खाली भूमिगत वाहनतळाची उभारणी करणे, इन्फिनिटी मॉल मालाड (पश्चिम) येथे भूमिगत वाहनतळ बांधण्याची आवश्यकता असणे, वाहनतळ बांधण्याबाबत सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) यांनी त्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत असणे, प्रचंड वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी वाहनतळ उभारण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(८)	४३११	१०	मौजे मढ न.भू.क्र. 197 मढ, मालाड (पश्चिम) मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव गत ८ वर्षांपासून विचाराधीन असणे, नगर भूमापन अधिकारी (अंधेरी) मुंबई यांच्याकडून संयुक्त मोजणी आराखडा प्राप्त होणे प्रलंबित असणे, मोजणी करता फी भरली

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

असणे, तथापि शासनाच्या भूखंडाचे हस्तांतरण महानगरपालिकेकडे तातडीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली असणे, शासनाच्या संबंधित अधिकाऱ्याने याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी स्थानिक रहिवाशात निर्माण झालेला तीव्र असंतोष, शासनाप्रती निर्माण झालेल्या चिडीची भावना, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (९) ४३१२ १० अंबुजवाडी, कलेक्टर लँड, मालवणी, मालाड (पश्चिम) मुंबई येथे स्मशानभूमीचा विकास करण्याची आवश्यकता निर्माण झाली असणे, स्मशानभूमी नसल्याने त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असणे, परिणामी स्थानिक नागरिकात निर्माण झालेला तीव्र असंतोष व शासनाप्रती निर्माण झालेली चिडीची भावना, स्मशानभूमी तयार करण्याच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (१०) ४३१३ १० मुंबई मालाड पश्चिम येथील मालाड मार्वे टी जंक्शन ते मढ जेट्टी या रस्त्याचे रुंदीकरणाचे सर्वेक्षण करण्याचे काम मेसेज श्रीखंडे कन्स्ट्रक्शन प्राइव्हेट लिमिटेड या सल्लागार कंपनीला दिले असणे, सल्लागार कंपनीने अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसणे, जागा हस्तांतरित झाली नसणे, जागा हस्तांतरित करण्याची आवश्यकता निर्माण झाली असणे, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी व सल्लागार कंपनीने दुर्लक्ष केले असणे, परिणामी रस्त्याचे काम प्रलंबित राहणे, त्यामुळे स्थानिक रहिवासांत निर्माण झालेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (११) ४३१४ १० रेऑन इंटरनॅशनल शाळा ते इनफिनिटी (बॅक रोड) मालाड (पश्चिम) मुंबई या ठिकाणी वाहतूकीसाठी पूल बांधण्याचे प्रस्तावित केले असणे, सदरचा पुला अभावी लिंक रोड व एस. व्ही. रोड या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असणे, सदरच्या पुलाची नितांत आवश्यकता निर्माण झाली असणे, निविदा मागवण्याची प्रक्रिया प्रलंबित असणे, पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाने केलेले दुर्लक्ष, परिणामी स्थानिक रहिवाशात निर्माण झालेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (१२) ४३१५ १० राधाकृष्ण हॉटेल मालवणी क्र.१, मार्वे ते मार्वे टी जंक्शन (मालवणी मार्वे रोड, मालाड (पश्चिम) मुंबई या रस्त्याचे २७-४५ मीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असणे, कामात दिरंगाई होत असणे, प्रलंबित काम पूर्ण करण्याची आवश्यकता असणे, म.न.पा.च्या संबंधित अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले असणे, परिणाम स्वरूप रस्त्याचे काम प्रलंबित असणे, सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (१३) ४३१६ १० मालवणी लगून रोड ते अब्दुल हमीद मार्ग (बस डेपो जवळ) मालवणी, मालाड (पश्चिम) मुंबई याला जोडणाऱ्या १८.३० मी.डी.पी.रोडचे रुंदी करण्याची आवश्यकता निर्माण झाली असणे, रस्त्यातील बाधित बांधकामे दुरुस्त करणे, बांधकामधारकांनी सादर केलेल्या कागदपत्राची तातडीने पडताळणी करणे, याकडे शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

स्थानिकांत निर्माण झालेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (१४) ४३१७ १० मालवणी मालाड (पश्चिम) मुंबई (सर्व्हे नं. २६३ (पै)सी.विएस नं. २८४१) येथील ३५ हेक्टर जागेवर महानगरपालिकेचे मलनिःसारण सांडपणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे सन १९८३ मध्ये प्रस्तावित केले असणे, सर्व प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असणे, मात्र संबंधित अधिकाऱ्यांमुळे निविदा प्रक्रिया रखडली असणे, निविदेचे काम अपूर्ण झाले असणे, परिणामी प्रकल्पाचे काम पूर्ण होत नसणे, तातडीने मलनिःसारण सांडपणी प्रकल्पचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली असणे, याकडे शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी स्थानिक रहिवाशांतमध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

पूरक मागणी क्रमांक: एफ-२

मुख्य लेखाशीर्ष: २२१७, नगरविकास

बाब क्रमांक: ५९, रूपये:- २३,११,००,०००/-

श्री. संजय जगताप

- (१५) ४३५३ १० श्री क्षेत्र जेजुरी श्री खंडोबा देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे भारतातील जनतेचे कुलदैवत आहे या ठिकाणी महाराष्ट्र शहीद संपूर्ण भारतातून येथे कुलधर्म कुलाचार करणेकरीता व श्री खंडोबारायाचे दर्शन घेण्याकरिता जेजुरी नगरीत येत असतात देवाचे मंदिर हे प्राचीन असून ते गडावर आहे या गडाच्या परिसरात सहित जेजुरी नगरीचा व इथे येणाऱ्या नागरिकांना येथील स्थायिक असणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुर्णपणे द्याव्यात तसेच या नगरीचा विकास व्हावा याकरिता शासनाने निधीची तरतूद करावी, याकरीता शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. अजित पवार

- (१६) ४४१६ १०० कोल्हापूर येथील अंबादेवी / महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास नगरविकास विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. याकरिता आजपर्यंत अत्यंत अल्पनिधी वितरीत करण्यात आलेला असल्याने पावसाळी अधिवेशन सन-2022 मध्ये रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे अनुदान कमी करून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम पूर्ण करणेबाबत शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.

अॅड. अशोक पवार

- (१७) ४४५७ १० वाघोली - शिरूर मतदारसंघातील (जि-पुणे) येथील महानगरपालिका व नगरपरिषदांतर्गत येणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी अनुदान देण्याची आवश्यकता असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही वा उपाययोजना.

श्री. धनंजय मुंडे

- (१८) ४४०६ १० परळी वैद्यनाथ शहरात महादेवाचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5व्या क्रमांकाचे श्री. वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग मंदिर असणे, वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत या तीर्थक्षेत्र परिसराचा विकास आराखडा मंजूर असणे, सदर आराखड्यास मंजूर पैकी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जात असणे, प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसरात दैनंदिन हजारो भाविकांचा दर्शनासाठी देशभरातून वावर असणे, तथापि भाविकांच्या संख्येच्या प्रमाणात पूरक सुविधा नसणे व यामुळे शिवभक्त नागरिकांमध्ये व स्थानिकांमध्ये राज्य सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होणे, यास अनुसरून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास पूरक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (१९) ४४७० १० बीड शहरात महादेवाचे कंकालेश्वर हे अत्यंत मनमोहक, चारी बाजूनी पाण्यात वेढलेले मंदिर असणे, सदर मंदिर हे बीड नगर पालिका हद्दीत असून या ठिकाणी हजारो भाविकांचा दर्शनासाठी वावर असणे, तथापि मंदिर परिसरात नागरी सुविधा, शौचालये, संरक्षक भिंत/कठडे यासह मोठ्या प्रमाणात विकासकार्य करणे अपेक्षित असणे, दैनंदिन व विशेष दिवशी भाविकांच्या संख्येच्या प्रमाणात पूरक सुविधा व स्वच्छता विषयक सोयी नसणे व यामुळे शिवभक्त नागरिकांमध्ये व स्थानिकांमध्ये राज्य सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होणे, यास अनुसरून बीड नगर पालिकेमार्फत सदर मंदिराच्या विकास, सुविधा निर्मिती, सुशोभीकरण आदी कामांसाठी 10 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (२०) ४४७१ १० बीड शहरात शहेनशाहावली हा निजामकालीन दर्गा व मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असणे, दर्गाला लागूनच असलेल्या निजामकालीन तलावात नगर पालिकेने ड्रेनेजचे पाणी सोडलेले व त्यामुळे या भागात सतत दुर्गंधी व अस्वच्छता असणे, सदर दर्गा बीड नगर पालिका हद्दीत असून या ठिकाणी हजारो मुस्लिम धर्मीय बीड सह अन्य जिल्ह्यातून प्रार्थनेसाठी येत असणे, तथापि दर्गा व परिसरात नागरी सुविधा, शौचालये, संरक्षक भिंत/कठडे, तलाव स्वच्छता यासह मोठ्या प्रमाणात विकासकार्य करणे अपेक्षित असणे, दैनंदिन व विशेष दिवशी प्रार्थनेसाठी येणाऱ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पूरक सुविधा व स्वच्छता विषयक सोयी नसणे व यामुळे मुस्लिम धर्मीय व स्थानिक नागरिकांमध्ये राज्य सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होणे, यास अनुसरून बीड नगर पालिकेमार्फत सदर दर्गाच्या विकास, सुविधा निर्मिती, सुशोभीकरण आदी कामांसाठी 10 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

पूरक मागणी क्रमांक: एफ-२

मुख्य लेखाशीर्ष: २२१७, नगरविकास

बाब क्रमांक: ६०, रूपये:- १५,४५,०००/-

श्री. चेतन तुपे

- (२१) ४३६४ १० पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सेवा विभागात दिर्घकाळापासून चालू असलेला सावळा

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

गोंधळ, केवळ अर्थसंकल्प फुगवून दाखवावा आणि 30 टक्क्यांपेक्षा पगारावर जास्त खर्च दिसू नये म्हणून सुरू असलेला आटापिटा, सर्वच सेवा कंत्राटी पध्दतीने होण्याच्या मार्गावर असल्याची नागरिक व्यक्त करित असलेली भिती, कंत्राटी कामगारांना 3-3 महिने पगार नसणे, कॉन्ट्रॅक्टर बदलला कि पगार बूडाला, अशा अवस्थेमुळे कामगारांचे होत असलेले आर्थिक नूकसान, परिणामी त्यांच्यामध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष, पुणे महापालिकेच्या कंत्राटी पध्दतीतील ठराविक ठेकेदारांचे होत असलेले लाड, तात्काळ बंद करणे, आणि जवळच्या लोकांना खिराफतीचा प्रसाद वाटण्याचे उद्योग बंद करण्याची आवश्यकता, मनपा प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (२२) ४३६५ १० पुणे मनपाकडे कंत्राटी पध्दतीने वापरल्या जात असलेल्या देवदूतच्या कंत्राटी गाड्यांना अदा केली जात असलेली अब्जाच्या सव्वा बिले, असाच प्रकार कचरा वाहतूकीच्या कंत्राटी गाड्यांच्या बाबतीत घडत असणे, कचरा उचलण्याच्या ठिकाणापासून कचरा डेपोपर्यंतचे अंतर जास्त दाखवून ज्यादा बिले उकळण्याचा सर्रास सुरू असलेला प्रकार, परिणामी महानगरपालिकेचे होत असलेले मोठे आर्थिक नूकसान, कचरा वाहतूक कंत्राटदार हे ठेकेदार कि मत्केदार अशा स्वरूपाची नागरीकांमध्ये निर्माण झालेली संतप्त भावना, परिणामी निर्माण झालेला तीव्र असंतोष, कंत्राटी वाहतूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याची आवश्यकता, मनपा प्रशासनाचे अक्षम्य झालेले दुर्लक्ष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. विजय वडेटीवार

- (२३) ४३४४ १० चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी नगरपरिषद, सिंदेवाही व सावली नगरपंचायत अंतर्गत शहारातील विविध विकासकामे करण्यासाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांची कमतरता असणे, यात स्थापत विभागाचे अभियंता, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, मुख्य लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यासह अनेक महत्वाचे पदे रिक्त असणे, ही सर्व पदे भरण्यासाठी विभागाकडे मागणी करण्यात येणे, मात्र सदर सर्व रिक्त पदे अद्यापही भरण्यात आलेली नसल्यामुळे नगरपरिषद/नगरपंचायत मधील अनेक कामे प्रलंबित असल्याने व नागरिकांचे कामे वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांत पसरत असलेले तिब्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामुळे ब्रम्हपूरी नगरपरिषद, सावली व सिंदेवाही-लोणवाही नगरपंचायत मधील प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, स्थापत्य अभियंता यासह रिक्त असलेले सर्व पदे भरण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

कुमारी प्रणिती शिंदे

- (२४) ४३५९ १० महानगरपालिका, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था कंत्राटदारांची नेमणुक करून त्यांच्या मार्फत सफाई कामगारांचे मनुष्य बळ पुरवठा करून घेत असणे, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका इत्यादींच्या आस्थापनेवरील सफाई कामगार काम करित असताना त्यांचा गुदमरून अथवा कामावरील अपघातामुळे मृत्यु

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

झाल्यास त्यांच्या वारसांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून 10 लाखाची मदत देण्याची तरतूद असणे, परंतु कंत्राटदारांमार्फत पुरविण्यात आलेल्या सफाई कामगारांचा अशा परिस्थितीत मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसदारांना कंत्राटदार किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका इ. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कोणतीही मदत दिली जात नसणे, परिणामी सफाई कामगारांमध्ये पसरलेली तीव्र असंतोषाची भावना, याबाबत शासनाने चौकशी करून कंत्राटदारांमार्फत पुरविण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या वारसदारांना मदत देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता, शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

पूरक मागणी क्रमांक: एफ-२

मुख्य लेखाशीर्ष: २२१७, नगरविकास

बाब क्रमांक: ६१, रूपये:- ८,८६,०४,७७,०००/-

श्री. चेतन तुपे

(२५) ४३६३ १० स्मार्ट सिटी अंतर्गत करावयाची कामे नेमकी कुणी करायची, कामे पूर्ण झाल्यानंतर देखभाल कुणी करायची, मालकी आणि उत्तरदायत्व कुणाकडे, याबाबत कुठलीही निश्चितता नसणे, याबाबतच्या गोंधळामुळे सगळीच कामे अस्मार्ट म्हणावीत असा एकंदरीत प्रकार स्मार्ट सिटी योजना फक्त कागदावर नावापूरती उरल्याची नागरीकांची भावना, सर्व कामांत सुसुत्रता आणण्याची आवश्यकता, व त्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. छगन भुजबळ

(२६) ४२८१ १० नाशिक महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा करणेसाठी रु. ३५४.८८ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून तांत्रिक तपासणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे दि. २६.१०.२०१८ रोजी सादर केला असणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी पत्र देऊन DPR ची छाननी करून काही मुद्दे उपस्थित केले व मुद्द्यांची पूर्तता करून प्रस्ताव पुनः सादर करण्याच्या सूचना दिल्या असणे, त्यानुसार नाशिक महानगरपालिकेने दि. २८.१.२०१९ रोजी पुनः मुद्द्यांची पूर्तता करून फेरप्रस्ताव सादर केला असणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अत्यंतिक निकडीच्या कामांचा समावेश करण्याचे सूचित केल्याने पाणीपुरवठा सुरळीत करणेकामी अत्यंत महत्वाची कामे प्रथम टप्प्यात विचारात घेऊन मजीप्राच्या नवीन दरसूचीनुसार सदर योजनेवरील शेरपूर्ततेअंती व सदर प्रस्तावाची रक्कम रु. २२६.३४ कोटी पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून अंतिम करण्यात आली असणे, सदर कामांना नाशिक महानगरपालिकेकडून तांत्रिक मान्यता देण्यात आलेली असणे, अमृत योजनेअंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या रक्कम रु.२२६.३४ कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यत देण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

(२७) ४२८२ १० नाशिक महानगरपालिका मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरण व क्षमतावाढीबाबतचा

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

प्रस्ताव केंद्र शासनास मान्यतेसाठी पाठविणेबाबत आवश्यकता असणे, नाशिक शहरातून गटारीच्या माध्यमातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने तपोवन येथे १३०, आगरटाकळी येथे ११०, चेहेडी येथे ४२ तसेच पंचक येथे ६०.५ एमएलडी असे एकूण ३४२.५० एमएलडी क्षमतेची मलनिस्सारण केंद्रे उभारली असणे, ही केंद्रे सन २०१५ पूर्वी वेळोवेळी कार्यान्वित झालेली असणे, सदर केंद्रे बांधकाम व कार्यान्वित करतेवेळी त्या त्या वेळी लागू असलेल्या निकषानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घेण्यात आली असणे, तथापी दरम्यानच्या काळात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी निकष अधिक कडक केल्याने नवीन निकषानुसार मलनिस्सारण केंद्राचा सुधारित डी.पी. आर करणे आवश्यक झाले असणे, त्या अनुषंगाने नाशिक मनपाने अस्तित्वात असलेल्या चारही मलनिस्सारण केंद्राचे सुधारित डी.पी.आर केलेले असून महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाला ऑक्टोबर २०२१ मध्ये सादर केलेले असणे, हा प्रस्ताव केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवणे आवश्यक असणे, नाशिक शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी व तिच्या उपनद्या यांचे स्वच्छतेच्या दृष्टीने सदर मलनिस्सारण केंद्राची अत्यंत आवश्यकता असणे, याबाबत लोकप्रतिनिधींनी दि ९ जून २०२२ रोजी शासनास निवेदन दिलेले असणे, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

पूरक मागणी क्रमांक: एफ-५

मुख्य लेखाशीर्ष: ४२१७, नगरविकासावरील भांडवली खर्च

बाब क्रमांक: ६४, रूपये:- १०,००,००,०००/-

श्री. राजेश एकडे

- (२८) ४२४७ १० बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिका हद्दवाढ होणे, हद्दवाढ झालेल्या ग्रामीण भाग नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये आल्यामुळे हद्दवाढ झालेल्या नागरिकांना सुखसुविधा निर्माण होऊन हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास होईल याकरीता स्थानिक विधानसभा प्रतिनिधी यांनी हद्दवाढ झालेल्या भागांच्या विकास कामाकरता शासनाकडे निधीची मागणी करणे, परंतु शासनाकडून कुठलीही कार्यवाही ना होणे, हद्दवाढ झालेल्या नागरिकांमध्ये विकास न झाल्यामुळे असंतोषाची भावना निर्माण होऊन शासनाला प्रती रोष व्यक्त होणे, यावर शासनाने तातडीने करावयची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. सुनिल केदार

- (२९) ४३३३ १० जळगांव जिल्हयातील भुसावळ नगरपालिका चे मुख्यअधिकारी यांना शासनाचे कोणते अधिकार नसताना त्यांनी शहरातील रस्ते कंत्राटदार मे विनय सोनू बडे याला तातडीने सभागृहाला दाखवण्यासाठी काळ्या यादी टाकणे, त्यावर त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करणे त्या याचिकेच्या निकालांती मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्यावरती ताशेरे ओढणे, याबाबतीत शासनाकडे व प्रशासनाकडे मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

होत असणे, भुसावळ नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या विरुद्ध होत असलेली तक्रारीच्या दक्षता घेऊन शासनाने भुसावळ नगरपरिषदेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीची नियुक्ती करणे परंतु समितीने अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी अथवा कारवाई न करणे, भुसावळ नगरपालिकेद्वारा विविध विकास काम होत असणे, परंतु जिल्ह्यामध्ये वाळू बंदी असताना सुद्धा नगरपरिषदेच्या विकास कामांमध्ये चोरी केलेली व अवैध रीत्या आणलेल्या वाळूच्या सरस वापर होत असणे सदर वाळूच्या बाबतीत तक्रार होत असताना संबंधित ठेकेदारांकडून सदर वाळू ही गुजरात प्रदेशमधून आणली असल्याचे समोर येणे महसूल प्रशासन व नगरपालिका यांनी गुजरात प्रदेशच्या वाळू बाबतीत कोणतीही चौकशी न करणे, भुसावळ शहरातील ग्रीन स्पेस गार्डनमध्ये शासनाची कोणतीही परवानगी नसताना त्या गार्डनमध्ये सिमेंटचे बांधकाम करून तिथे खेळणी बसवणे याबाबतीत तक्रार होऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न होणे, शहरातील शिवदत्त नगरपरिषद मध्ये अवैध बांधकाम होत असणे त्याची वारंवार तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे होत असणे याबाबतीत न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा मुख्याधिकारींनी निर्णयाचा अवमान करणे, त्यावर सुद्धा जिल्हा प्रशासनामार्फत मुख्याधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न होणे, मुख्याधिकारी भुसावळ यांच्याकडे जिल्हा प्रशासनाकडून सुमारे 25 ते 30 तक्रार आल्यावर सुद्धा त्यांनी त्या तक्रारीची दखलना घेत महाराष्ट्र शासनाच्या नागरिक संहितेचे पालन न करत असणे त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक व शिस्तात्मक कारवाई करणे अपेक्षित असणे तसेच तत्कालीन राज्यमंत्री कामगार हे भुसावळ शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी त्या दौऱ्यामध्ये मुख्याधिकारी व संबंधित नगर अभियंता यांना तातडीने निलंबित करण्याच्या प्रस्ताव सादर करणे बाबत तोंडी आदेश तात्कालीन उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना देणे परंतु त्यावर अद्यापही कोणती कारवाई न होणे, भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची कार्यशैली बघता त्यांच्यावर भरपूर तक्रारी होणे व त्याचा कोणताही निराकार न होत असल्यामुळे त्यांना तातडीने नियमित करून त्यांच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना अकार्यकारी पदावर पाठवण्याची नितांत आवश्यकता यावर शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

(३०) ४३९३ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने नागपूर जिल्हयातील सावनेर नगरपरिषद येथील विविध विकासकामांना १ एप्रिल २०२१ या वर्षापासून तर आतापर्यंत निधीसह प्रशासकीय मान्यता देऊन मंजूरी देणे, यासर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळणे, आता कामाला प्रत्याक्षात सुरवात होणार तेच शासनाने माहे जुलै २०२२ रोजी एक परिपत्रक काढून १ एप्रिल २०२१ पासून तर आतापर्यंत मंजूर झालेल्या/निविदा प्रक्रिया न झालेल्या/निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क आर्डर न दिलेल्या/वर्क आर्डर देऊन काम न सुरू केलेल्या अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्व विभागाला कळविलेले असणे, त्यामुळे सावनेर नगरपरिषद मधील सर्व विकासकामे ठप्प पडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामुळे माहे जुलै २०२२ च्या सुमारास राज्य शासनाने दिलेली स्थगिती रद्द करून सावनेर

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

नगरपरिषद मधील सर्व विकासकामे पुर्वत सुरू राहण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (३१) ४३९४ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने नागपूर जिल्हयातील कळमेश्रर नगरपरिषद येथील विविध विकासकामांना १ एप्रिल २०२१ या वर्षापासून तर आतापर्यंत निधीसह प्रशासकीय मान्यता देऊन मंजूरी देणे, यासर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळणे, आता कामाला प्रत्याक्षात सुरवात होणार तेच शासनाने माहे जुलै २०२२ रोजी एक परिपत्रक काढून १ एप्रिल २०२१ पासून तर आतापर्यंत मंजूर झालेल्या/निविदा प्रक्रिया न झालेल्या/निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन वर्क आर्डर न दिलेल्या/वर्क आर्डर देऊन काम न सुरू केलेल्या अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्व विभागाला कळविलेले असणे, त्यामूळे कळमेश्रर नगरपरिषद मधील सर्व विकासकामे ठप्प पडल्यामूळे अनेक समस्या निर्माण झाल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे माहे जुलै २०२२ च्या सुमारास राज्य शासनाने दिलेली स्थगिती रदद करून कळमेश्रर नगरपरिषद मधील सर्व विकासकामे पुर्वत सुरू राहण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (३२) ४३९५ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने नागपूर जिल्हयातील खापा नगरपरिषद येथील विविध विकासकामांना १ एप्रिल २०२१ या वर्षापासून तर आतापर्यंत निधीसह प्रशासकीय मान्यता देऊन मंजूरी देणे, यासर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळणे, आता कामाला प्रत्याक्षात सुरवात होणार तेच शासनाने माहे जुलै २०२२ रोजी एक परिपत्रक काढून १ एप्रिल २०२१ पासून तर आतापर्यंत मंजूर झालेल्या/निविदा प्रक्रिया न झालेल्या/निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन वर्क आर्डर न दिलेल्या/वर्क आर्डर देऊन काम न सुरू केलेल्या अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्व विभागाला कळविलेले असणे, त्यामूळे खापा नगरपरिषद मधील सर्व विकासकामे ठप्प पडल्यामूळे अनेक समस्या निर्माण झाल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे माहे जुलै २०२२ च्या सुमारास राज्य शासनाने दिलेली स्थगिती रदद करून खापा नगरपरिषद मधील सर्व विकासकामे पुर्वत सुरू राहण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.
- (३३) ४३९६ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, नागपूर जिल्हयातील सावनेर नगरपरिषद येथील विविध विकासकामे निधी अभावी करता येत नसल्यामूळे दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत असल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे सावनेर नगरपरिषद अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी किमान ५० कोटीची निधी मिळण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
(३४)	४३९७	१०	नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, नागपूर जिल्हयातील खापा नगरपरिषद येथील विविध विकासकामे निधी अभावी करता येत नसल्यामुळे दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे नागरिकांत पसरलेले तिब्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामुळे खापा नगरपरिषद अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी किमान ५० कोटीची निधी मिळण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
(३५)	४३९८	१०	नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, नागपूर जिल्हयातील कळमेश्रर नगरपरिषद येथील विविध विकासकामे निधी अभावी करता येत नसल्यामुळे दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे नागरिकांत पसरलेले तिब्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामुळे कळमेश्रर नगरपरिषद अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी किमान ५० कोटीची निधी मिळण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
			श्री. शिरीष चौधरी
(३६)	४३३१	१०	जळबांव जिल्हयातील भुसावल नगरपालिका चे मुख्यअधिकारी यांना शासनाचे कोणते अधिकार नसताना त्यांनी शहरातील रस्ते कंटकदार मे विनय सोनू बडे याला तातडीने सभागृहाला दाखवण्यासाठी काळ्या यादी टाकणे, त्यावर त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करणे त्या याचिकाच्या निकालांती मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावल यांच्यावरती ताशेरे ओढणे, याबाबतीत शासनाकडे व प्रशासनाकडे मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावल यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार होत असणे, भुसावळ नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्या विरुद्ध होत असलेली तक्रारीच्या दक्षता घेऊन शासनाने भुसावल नगर परिषदेच्या संपूर्ण काराबाराची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीची नियुक्ती करणे परंतु समितीने अद्याप पर्यंत कोणतीही चौकशी अथवा कारवाई न करणे, भुसावळ नगरपालिकेत द्वारा विविध विकास काम होत असणे परंतु जिल्ह्यामध्ये वाळू बंदी असताना सुद्धा नगरपरिषदेच्या विकासा कामांमध्ये चोरी केलेली व अवैध रीत्या आणलेल्या वाळूच्या सरस वापर होत असणे सदर वाळूच्या बाबतीत तक्रार होत असताना संबंधित ठेकेदारांकडून सदर वाळू ही गुजरात प्रदेशमधून आणली असल्याचे समोर येणे महसूल प्रशासन व नगरपालिका यांनी गुजरात प्रदेशच्या वाळू बाबतीत कोणतीही चौकशी न करणे, भुसावल शहरातील ग्रीन स्पेस गार्डनमध्ये शासनाची कोणतीही परवानगी नसताना त्या गार्डनमध्ये सिमेंटच्या बांधकाम करून तिथे खेळणी बसवणे याबाबतीत तक्रार होऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न होणे, शहरातील शिवदत्त नगरपरिषद मध्ये अवैध बांधकाम होत असणे त्याची वारंवार तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे होत असणे याबाबतीत न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा मुख्याधिकारींनी निर्णयाच्या अवमान करणे,त्यावर सुद्धा जिल्हा प्रशासनामार्फत मुख्याधिकारींवर कोणतीही कारवाई न होणे, मुख्याधिकारी भुसावळ यांच्याकडे जिल्हा

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

प्रशासनाकडून सुमारे 25 ते 30 तक्रार आल्यावर सुद्धा त्यांनी त्या तक्रारीची दखलना घेत महाराष्ट्र शासनाच्या नागरिक संहिताचा पालन न करत असणे त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक व शिस्तात्मक कारवाई करणे अपेक्षित असणे तसेच तात्कालीन राज्यमंत्री कामगार हे भुसावळ शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी त्या दौऱ्यामध्ये मुख्याधिकारी व संबंधित नगर अभियंता यांना तातडीने निलंबित करण्याच्या प्रस्ताव सादर करणे बाबत तोंडी आदेश तात्कालीन उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना देणे परंतु त्यावर अद्यापही कोणती कारवाई न होणे, भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची कार्यशैली बघता त्यांच्यावर भरपूर तक्रारी होणे व त्यांच्या कोणताही निराकार न होत असल्यामुळे त्यांना तातडीने नियमित करून त्यांच्या भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना अकार्यकारी पदावर पाठवण्याची नितांत आवश्यकता यावर शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना.

श्री. संजय जगताप

(३७) ४३५६ १० पुंरंदर हवेली असे दोन तालुके येत असून यामध्ये हवेली तालुक्यातील गावाचा भाग पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा विकास अजून झालेला नाही या गावातील नागरिकांकडून पुणे महानगरपालिका कर व शास्ती आकारणी करते, परंतु मूलभूत सोयी सुविधांचा उदाहरणार्थ रस्ते ड्रेनेज पाणी स्ट्रीट लाईट तसेच शैक्षणिक सुविधा वाहतूक बस वाहतूक प्रवासी वाहतूक या सुविधांचा हा अभाव असणे, शासनाने याबाबत लक्ष घालून या समस्या सोडविण्याबाबत करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

(३८) ४४२० १० पुणे जिल्ह्यातील अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरी येथील श्री देवस्थान खंडोबा येथे औद्योगिक वसाहत, लगतचा राष्ट्रीय महामार्ग व धार्मिक महत्त्व मुळे जेजुरी शहरात दिवसेंदिवस नागरीकरण वाढलेले असणे, या वाढत्या नागरिकरणासाठी नीरा नदीवरील मांडकीडोह इथून म्हणजेच जवळपास 30 किलोमीटर लांबून पाणी आणावे लागत असणे ,ही योजना जुनी झाल्याने देखभाल दुरुस्ती करता मोठ्या खर्च येत असल्याने ,पूर्ण क्षमतेने पुरेशा दबावाने कार्यान्वित करणे , याकरिता जेजुरी नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

(३९) ४४२२ १० जेजुरी नगरपालिकेला विविध विकास कामे उदाहरणार्थ व्यापारी संकुले, भुयारी गटार योजना, यात्रा काळात व प्रत्येक रविवारी वाहतूक कोंडी पर्यायी बाह्यवळण मार्ग , पार्किंग व्यवस्था ,धर्मशाळा यासारख्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. चेतन तुपे

(४०) ४३६१ १० पुणे महानगरपालिकेकडून 24x7 समान पाणीपुरवठा योजनेतर्गत हडपसरला पाणीपुरवठा करताना होत असलेला पक्षपात, अत्यंत कमी दाबाने आणि अनियमितपणे होणारा पाणीपुरवठा 24 तासांचे आश्वासन असूनही आधी दोन तास आणि नंतर आता अर्ध्या तासापर्यंत आलेला पाणीपुरवठा, कात्रज,कोंढवा,रामटेकडी येथे टाक्या बांधलेल्या असूनही त्यात टाकण्यासाठी पाणीच नसणे, त्यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी होत असलेले हाल परिणामी नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र असंतोष,नागरिकांची पाणी विषयक समस्या

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. संग्राम थोपटे

- (४१) ४३८३ १० मुळशी, जिल्हा पुणे तालुक्यातील मौजे हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे जांबे व कासारसाई या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे देश व जागतिक पातळीवर नावलौकिक असलेले माहिती व तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू बनले असून या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अल्पावधीतच लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने या ग्रामपंचायतीसाठी नव्याने नगरपरिषद अस्तित्वात आणावी यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामसभेद्वारे मागणी करण्यात येणे, अद्याप याबाबत कोणती कार्यवाही करण्यात न आल्याने याबाबत राज्यशासनाने तातडीने माहिती व निर्णय घेऊन सदरील गावाची नगरपरिषद अस्तित्वात आणण्याबाबत करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (४२) ४४७३ १० पुणे जिल्ह्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने या गावांतील नागरीकांना समस्या निर्माण होत असल्याने पीएमआरडीए अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (४३) ४४७८ १० भोर नगरपरिषद ही पुणे जिल्हातील क वर्ग नगरपरिषद असून भोर नगरपरिषदेस शासनाच्या विविध योजनेमधून शासकीय अनुदान विकास कामांकरिता प्राप्त होणे, सदर शासकीय अनुदानामधील काही योजनांकरिता भोर नगरपरिषदेस स्वःहिस्सा शासनास भरणे आवश्यक असते. भोर नगरपरिषदेस उत्पन्नाचे स्रोत हे कमी असून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून हाती घेतलेली कामे ही सर्वसाधारणपणे भांडवली स्वरूपाची असल्याने भविष्यात नगरपालिकांना आर्थिक स्वयंपूर्ण होण्यासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणारी आहेत. सध्या नगरपरिषदेचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याने व इतर खर्च जास्त आहे. भोर नगरपरिषदेस स्वःहिस्सा उत्पन्नाअभावी भरणेस शक्य होत नसणे, भोर नगरपरिषदेस विविध योजनांमधील विशेष अनुदान देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (४४) ४४८० १० पुणे येथील चक्राकार पश्चिम मार्गासाठी भोर तालुक्यातील सुमारे ७ गावे मुळशी तालुक्यातील १४ गावे व हवेली तालुक्यातील ९ गावे आणि तसेच मावळ तालुक्यातील ६ गावांचा समावेश असून या गावातील बागायती व जिरायती क्षेत्र संपादित होणार असल्याने स्थानिक जनतेत तीव्र असंतोष पसरला असून शासनाने या रिंग रोडची आखणी करताना कमीत कमी शेत जमीन, इमारती बाधित होतील व जास्तीत जास्त पडीक जमिनीचा वापर होईल याबाबत नियोजन करण्याची नितांत आवश्यकता असल्याने याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना,
- श्री. दौलत दरोडा**
- (४५) ४३०३ १० शहापूर तालुक्यातील भावसे (०४) जि.ठाणे येथील तानसा नदीवर असलेला मुंबई महानगरपालिकेने ५० वर्षापूर्वी बांधलेला मोठा पूल धोकादायक असणे व त्याची जीर्ण

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

अवस्था याबाबत मी मागील अधिवेशनात उपस्थित केलेला नगरविकास खात्याचे मंत्री तथा मुख्यमंत्री यांनी दिलेले नवीन पूल मंजूर करणेबाबत 2 वर्ष उलटूनही आजतागायत या ब्रिज कडे नगरविकास विभागाचे व मुंबई महानगरपालिकेचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे येथील जनतेत नाराजी पसरलेली असणे, माजी मंत्री महोदयांनी उत्तर देऊनही काम आजतागायत न होणे त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असणे, याकडे शासनाने घ्यावयाची जबाबदारी व तात्काळ पूल मंजूरीबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना

- (४६) ४४४१ १० शहापूर, जि ठाणे हा धरणाचा तालुका म्हणून राज्यात ओळख असणे, धरणक्षेत्रामध्ये असलेल्या (१) आटगाव-तानसा-अघई, (२) खर्डी-टेंभा-वैतरणा, (३) अघई-बेलवड, (४) पिवळी-अघई ता, शहापूर, जि. ठाणे या मुंबई महानगरपालिका अरुंद रस्त्यांची. झालेली दयनिय अवस्था या रस्त्यांची पूर्वी लहान मो-या संपूर्ण नादुरुस्त असणे याबाबत चौकशी करण्याची मागणी, रस्ता बंद करण्याची लोकांची मागणी याकडे मुंबई महानगरपालिकेचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी लक्ष देण्याची नितांत गरज, सतत होत असलेल्या अपघाताची नोंद घेण्याची आवश्यकता याबाबत शासनाकडे मागणी करूनही महापालिका प्रशासन यांचे होत असलेली चालढकलपणा याची चौकशी करण्याची आवश्यकता याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. शेखर निकम

- (४७) ४४०७ १०० चिपळूण नगरपरिषद हद्दीतील मुरादरपूर महाराष्ट्र हायस्कूल ते पेठमाप भागाला जोडणारा वाशिष्ठी नदीवरील पुलाचे बांधकामास शासनाने रुपये 12 कोटी निधी मंजूर करण्यात येणे, तथापि मागील वर्षी माहे जुलै, 2021 मध्ये चिपळूण शहरात आलेल्या महापूरामुळे सदर पुलाच्या कामाचे संकल्पीतामध्ये बदल करावा लागणे, मुळ अंदाजपत्रकात वाढ होऊन बांधकामाची किंमत रुपये 15 कोटीपर्यंत वाढवणे, तसेच कामाचा दुसरा टप्पा म्हणून सदर पुलाचे दोन्ही बाजूने पोहोच रस्ते बांधकामासाठी रुपये 3 कोटी इतका वाढीव खर्च करावा लागणे, परिणामी सदर पुलाचे कामासाठी अधिकचा 10 कोटी रुपये शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष योजना या अंतर्गत मंजूर करावा, अशी तेथील जनतेकडून व मा. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत असलेली मागणी व त्याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. अजित पवार

- (४८) ४४१० १०० महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार मुलभूत सोयीसुविधांची विकास कामे हाती घेण्यात येतात. स्थानिक गरजा विचारात घेवून लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक तो निधी मा.मंत्री, नगरविकास यांच्या मान्यतेने विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्यात येतो. या निधी मंजूरीचे सर्व अधिकार मा.मंत्री, नगरविकास यांचेकडे आहेत. पावसाळी अधिवेशन सन 2022 मध्ये सादर करण्यात आलेली पुरवणी मागणी रुपये 500 कोटीमधून महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासाची कामे हाती घ्यावयाची आहेत. यातून सर्व विधीमंडळ सदस्यांच्या मतदारसंघ निहाय समन्यायी वाटप

अ.क्र. कपात सूचना क्र. कपात रूपये

सदस्यांचे नाव व विषय

करण्यात येईल किंवा कसे, याबाबत शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.

- (४९) ४४११ १०० नगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायत क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार मुलभूत सोयीसुविधांची विकास कामे हाती घेण्यात येतात. स्थानिक गरजा विचारात घेवून लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक तो निधी मा.मंत्री, नगरविकास यांच्या मान्यतेने विधानसभा क्षेत्रात मंजूर करण्यात येतो. या निधी मंजूरीचे सर्व अधिकार मा.मंत्री, नगरविकास यांचेकडे आहेत. पावसाळी अधिवेशन सन 2022 मध्ये सादर करण्यात आलेली पुरवणी मागणी रुपये 500 कोटीमधून नगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायत क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासाची कामे हाती घ्यावयाची आहेत. यातून सर्व विधीमंडळ सदस्यांच्या मतदारसंघ निहाय समन्यायी वाटप करण्यात येईल किंवा कसे, याबाबत शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.

अॅड. अशोक पवार

- (५०) ४४५६ १० पुणे- अहमदनगर रोड वरील वाहनांना वाघोली व शिक्रापुर या गावावरून जात असताना ट्राफिक समस्येमुळे तासन् तास ताटकळत थांबावे लागत असणे, या रस्त्यावरून विदर्भ मराठवाडा कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाघोली ते शिरूर दुमजली उड्डाणपूलाचे कामास मंजूरी मिळालेली सदरचे काम लवकरात लवकर सुरु करणेची आवश्यकता असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (५१) ४४६३ १० वाघोली येथे (जि.पुणे) लोकसंख्या मोठी असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाणी, धनकटचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रस्ते विकास इत्यादी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडून सदरची कामे करण्याची मागणी मा.लोकप्रतिनिधी शिरूर-हवेली यांनी करणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (५२) ४४६४ १० वाघोलीतील (जि.पुणे) सोसायटीमध्ये घर घेतले परंतू रस्ता नाही अशी परिस्थिती असल्याने सोसायटी बांधकाम होताना मुख्य रस्त्यापर्यंत कुठलाही अडथळा ये-जा करण्यासाठी होता कामा नये याकरिता बिल्डरने याची जबाबदारी घेतली पाहिजे तसेच सोसायटी बांधकाम करताना रस्ता असल्याची खात्री करणे व रस्त्यांची व्यवस्थीतरित्या कागदपत्रे पाहिल्यानंतरच बांधकामास परवानगी देणे याबाबत योग्य निर्णय होणे आवश्यक, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

- (५३) ४४६५ १० वाघोली (जि.पुणे) लोकसंख्या सुमारे 2 लाख, वाघोली गावाची पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून भामा आसखेडचे पाणी देणे आवश्यक

अ.क्र. कपात सूचना क्र. कपात रूपये

सदस्यांचे नाव व विषय

असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

(५४) ४४६८ १० पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत अनेक गरीब नागरिकांनी गुठेवारी पध्दतीने प्लॉट घेतलेले असून तेथे राहण्यासाठी बांधकाम करत आहेत सदरची बांधकामे अनाधिकृत असल्याचे सांगून पीएमआरडीएचे अधिकारी संबंधित गरीब नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असणे, अशी अनधिकृत बांधकामांची थोड्या प्रमाणात दंडात्मक रक्कम भरून रेग्यूलर करणेबाबत अथवा गरीब नागरिकांना त्रास न होता नवीन संकल्पना याबाबतीत राबविणे आवश्यक असणे, परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शासनाप्रती असलेले असंतोषाचे वातावरण, त्यामुळे याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना

श्री. छगन भुजबळ

(५५) ४२७५ १० येवला (जि.नाशिक) नगरपरिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान -ठोक तरतूद लेखाशिर्ष (४२१७०६०३) (२०२०-२०२१) अंतर्गत ५ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली असणे, या मंजूर अनुदानामधून जिल्हाधिकारी नाशिक यांनी दि. ९ मार्च २०२१ च्या आदेशान्वये मुलभूत व प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी रुपये ४,९७,५९,७०२/- रकमेच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी दिली असणे, ही कामे पूर्ण झाली असून मात्र सदर कामांना अद्याप निधी प्राप्त झालेला नसणे, जिल्हाधिकारी नाशिक यांनी येवला नगरपरिषदेसाठी पत्र क्र. कक्ष २/नपा २/५८१/२०२२ दि.१५/३/२०२२ अन्वये नगरविकास विभागाकडे मागणी केलेला रुपये ४,९७,५९,७०२/- निधी उपलब्ध करून देणेसाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना

(५६) ४३९९ १० येवला, जि.नाशिक नगर परिषद, येथील कर्मचाऱ्यांकरिता निवासी इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक यांनी रक्कम रु.१४९९.९७ लक्ष चे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले असणे, येवला येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीची गरज असणे, नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेतून येवला नगरपरिषद कर्मचारी निवासी इमारत बांधकाम करणे या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

श्री. विजय वडेटीवार

(५७) ४३३२ १० चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत येथील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही यांनी ६० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करणे, या प्रस्तावास महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाकडून तांत्रिक मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव संचालक, नगरप्रशासन विभाग, मुंबई यांच्याकडे गेल्या दोन महिन्यापूर्वी सादर करणे, सदर प्रस्तावास तपासणी करून अंतिम मान्यता मिळण्यासाठी प्रधान सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे सादर करणे

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

आवश्यक असतांना अघापही सदर प्रस्ताव संचालक,नगरप्रशासन विभाग,मुंबई यांच्याकडे प्रलंबित असणे, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत येथील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता प्राप्त झालेल्या पाणी पुरवठा योजनेस तातडीने निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.

- (५८) ४३३४ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हयातील सावली नगरपंचायत येथील विविध विकासकामांना दिनांक १ एप्रिल, २०२१ या वर्षापासून तर आतापर्यंत निधीसह प्रशासकीय मान्यता देऊन मंजूरी देणे, यासर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळणे, आता कामाला प्रत्याक्षात सुरवात होणार तेच शासनाने माहे जुलै, २०२२ रोजी एक परिपत्रक काढून दिनांक १ एप्रिल, २०२१ पासून तर आतापर्यंत मंजूर झालेल्या/निविदा प्रक्रिया न झालेल्या/निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क आर्डर न दिलेल्या/वर्क आर्डर देऊन काम न सुरू केलेल्या अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्व विभागाला कळविलेले असणे, त्यामूळे सावली नगरपंचायतीमधील सर्व विकासकामे ठप्प पडल्यामूळे अनेक समस्या निर्माण झाल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे माहे जुलै, २०२२ च्या सुमारास राज्य शासनाने दिलेली स्थगिती रद्द करून सावली नगरपंचायतीमधील सर्व विकासकामे पुर्वत सुरू राहण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.
- (५९) ४३३५ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही नगरपंचायत येथील विविध विकासकामांना दिनांक १ एप्रिल, २०२१ या वर्षापासून तर आतापर्यंत निधीसह प्रशासकीय मान्यता देऊन मंजूरी देणे, यासर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळणे, आता कामाला प्रत्याक्षात सुरवात होणार तेच शासनाने माहे जुलै, २०२२ रोजी एक परिपत्रक काढून दिनांक १ एप्रिल, २०२१ पासून तर आतापर्यंत मंजूर झालेल्या/निविदा प्रक्रिया न झालेल्या/निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क आर्डर न दिलेल्या/वर्क आर्डर देऊन काम न सुरू केलेल्या अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्व विभागाला कळविलेले असणे, त्यामूळे सिंदेवाही नगरपंचायतीमधील सर्व विकासकामे ठप्प पडल्यामूळे अनेक समस्या निर्माण झाल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे माहे जुलै, २०२२ च्या सुमारास राज्य शासनाने दिलेली स्थगिती रद्द करून सिंदेवाही नगरपंचायतीमधील सर्व विकासकामे पुर्वत सुरू राहण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.
- (६०) ४३३९ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी नगरपरिषद येथील विविध विकासकामांना दिनांक १ एप्रिल, २०२१ या वर्षापासून तर आतापर्यंत

अ.क्र. कपात कपात
सूचना रूपये
क्र.

सदस्यांचे नाव व विषय

निधीसह प्रशासकीय मान्यता देऊन मंजूरी देणे, यासर्व कामांना तांत्रिक मान्यता मिळणे, आता कामाला प्रत्याक्षात सुरवात होणार तेच शासनाने माहे जुलै, २०२२ रोजी एक परिपत्रक काढून दिनांक १ एप्रिल, २०२१ पासून तर आतापर्यंत मंजूर झालेल्या/निविदा प्रक्रिया न झालेल्या/निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन वर्क आर्डर न दिलेल्या/वर्क आर्डर देऊन काम न सुरू केलेल्या अशा सर्व कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्व विभागाला कळविलेले असणे, त्यामूळे ब्रम्हपूरी नगरपरिषद सर्व विकासकामे ठप्प पडल्यामूळे अनेक समस्या निर्माण झाल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे माहे जुलै, २०२२ च्या सुमारास राज्य शासनाने दिलेली स्थगिती रद्द करून ब्रम्हपूरी नगरपरिषद मधील सर्व विकासकामे पुर्वत सुरू राहण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.

- (६१) ४३४२ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, चंद्रपूर जिल्हयातील सावली नगरपंचायत येथील विविध विकासकामे निधी अभावी करता येत नसल्यामूळे दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत असल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे सावली नगरपंचायती अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी किमान ३० कोटीची निधी मिळण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.
- (६२) ४३४५ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी नगरपरिषद येथील विविध विकासकामे निधी अभावी करता येत नसल्यामूळे दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत असल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे ब्रम्हपूरी नगरपरिषद अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी किमान ५० कोटीची निधी मिळण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.
- (६३) ४३४६ १० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना/ ठोक तरतुद / रस्ते अनुदान योजना यासह इतर योजनेमधून राज्य शासनाने विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही नगरपंचायत येथील विविध विकासकामे निधी अभावी करता येत नसल्यामूळे दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत असल्यामूळे नागरिकांत पसरलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण, त्यामूळे सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी किमान ४० कोटीची निधी मिळण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व शासनाची प्रतिक्रिया.
- (६४) ४३४७ १० चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या नवीन चंद्रपूर येथील मलनिसारण वाहिणी व एसटीपी २४ एमएलडी हे काम म्हाडाच्या वतीने मंजूर करण्यात येणे, हे काम मेसर्स ईगल इम्प्रा इंडिया लिमिटेड कंपनीला देण्यात येणे, मेसर्स ईगल इम्प्रा इंडिया लिमिटेड कंपनीने ५३ कोटी २९ लक्ष २२ हजार रुपयाच्या कामामध्ये नित्कृष्ट दर्जाची सामुग्री, साहित्य

अ.क्र. कपात सूचना क्र. कपात रूपये क्र.

सदस्यांचे नाव व विषय

वापरण्यात येत असल्यामूळे याबाबतची लेखी तक्रार संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर यांनी दिनांक २२ मार्च, २०२२ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासह संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणे, या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक १३ जुन, २०२२ तीन अधिकाऱ्यांची चौकशी समितीची नेमणूक करणे, या समितीने चौकशी करून दिनांक २१ जुलै, २०२२ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करणे, या चौकशी अहवालात सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असल्याचे नमुद करण्यात आले असतांनरही संबधित कंपनीवर अद्यापही कोणतीच कार्यवाही केली जात नसल्यामूळे नागरिकांत पसरत असलेले तिव्र असंतोष व संतापाचे वातावरण परिणामी या गंभीर प्रकरणाची शासनाने दखल घेऊन नित्कृष्ट दर्जाचे काम करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करणाऱ्या व शासनाच्या निधीचा दुरुउपयोग करणाऱ्या संबधित कंपनी विरुध्द तातडीने कार्यवाही करण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व प्रतिक्रिया.

श्री. बळवंत वानखडे

- (६५) ४२८७ १० नगरपरिषद दर्यापूर जि. अमरावती येथील २१ जून २०२१ च्या शासन अधिसूचनेनुसार हद्दवाढ झाली असून यात गायवाडी , शिवर , लेहेंगाव , पेठ इतबारपूर , जहानपूर या ग्रामपंचायती मधील शहरालगत असणारा भाग मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाला असून या भागात मूलभूत सुविधेचा अभाव आहे. या भागातील विकास कामांसाठी नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (६६) ४२८९ १० नगरपरिषद अंजनगाव सुर्जी या नगर परिषदेकडे स्व- उत्पनाचे साधन नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये मूलभूत सुविधेचा अभाव आहे. या नगर परिषदेअंतर्गत विकसित होत असलेल्या नवीन भागात तसेच अन्य भागात विविध विकास कामे होणे आवश्यक असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (६७) ४२९० १० नगरपरिषद दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या भागात विविध ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या नगर परिषदीकडे स्व- उत्पनाचे साधन नसल्याने विकासकामांसाठी अत्यंत निधी उपलब्धतेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तसेच या नगर परिषद अंतर्गत बहुतांश महत्वाचे विकास कामे होणे बाकी असल्याने नागरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.
- (६८) ४२९१ १० नगरपरिषद दर्यापूर अंतर्गत विकसित झालेल्या साईनगर , पंजाबराव कॉलनी , ड्रिमलँड सिटी , समता नगर , शिवभोले नगर , अवधूत नगर , शिवर रोड , हिंगणी रोड , सहकार नगर या भागात गटारे नसल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून जागोजागी सांडपाणी साचले आहेत , या सांडपाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने भुयारी गटार योजना राबवणे आवश्यक आहे. या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
(६९)	४२९२	१०	नगरपरिषद दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी अंतर्गत थोर महापुरुषांचे पुतळे उघड्यावर असून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. परंतु या करता दोन्ही नगरपरिषदांकडे स्वतंत्र निधी नसल्याने थोर महापुरुषांचे पुतळे उघड्यावर पडले आहेत. त्याचे सौंदर्यीकरण व जतण करण्यासाठी तसेच दोन्ही शहरा अंतर्गत वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक चौकात “नाना नाणी पार्कचे” बांधकाम होण्याच्या दृष्टीने नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.

विधान भवन
मुंबई,
दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

याची प्रत :

- (१) मंत्री व राज्यमंत्री
- (२) विधानसभेचे सर्व सदस्य.
- (३) नगर विकास विभाग (१० प्रती)
- (४) संसदीय कार्य विभाग.
- (५) वित्त विभाग.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई